

H. c. 61. H. an. MED. GAṬĪDH. in Verz. d. Oxf. H. 191, a, 25. — 3) a heap of ashes; a shower of dust; frost, cold WILSON nach ÇABDĀRTHAK.
 कृस्तिमाया f. Bez. eines best. Zaubers HARIV. 9379.
 कृस्तिमुख m. N. pr. eines Rākshasa R. 5, 12, 14.
 कृस्तिमृदितौ f. संज्ञायाम् P. 6, 2, 146, Schol.
 कृस्तिपशस n. die Pracht eines Elefanten PĀR. GṚH. 3, 15.
 कृस्तिरोधक m. = कृस्तिलोधक RĪĀN. 6, 211, v. 1.
 कृस्तिरोक्षक m. eine Art Karāṅga (महाकरञ्ज) RĪĀN. 9, 66.
 कृस्तिलोधक m. = लोध Symplocos racemosa Roxb. RĪĀN. 6, 211.
 कृस्तिवर्चसं n. P. 5, 4, 78. VOP. 6, 78. die Kraft eines Elefanten AV. 3, 22, 1.
 कृस्तिवर्मन् m. N. pr. eines Fürsten LIA. 2, 955.
 कृस्तिवानर adj. wobei Elefanten und Affen theilhaftig sind (waren): संग्राम R. 6, 3, 44.
 कृस्तिवाह m. ein Haken zum Antreiben des Elefanten ÇABDĀR. im ÇKDra.
 कृस्तिविषाणी f. Musa sapientum, Pisang RĪĀN. 11, 86.
 कृस्तिवैद्यक n. Heilkunde des Elefanten: °कार Verz. d. Oxf. H. 329, a, No. 780.
 कृस्तिशाला f. 1) Elefantenstall H. 998. MBh. 3, 13323. KATHĪS. 69, 67. — 2) N. pr. einer Oertlichkeit: °शालाव्यमयकारम् (könnte auch °शाल sein) RĪĀ-TAR. 1, 96.
 कृस्तिशिला f. die Kunst mit Elefanten umzugehen R. GORR. 1, 80, 28 (pl.). MĀKĪH. 1, 15.
 कृस्तिशिरम् m. N. pr. s. कृस्तिशीर्षि.
 कृस्तिशुपुडी f. eine Art Heliotropium HAR. 95. ÇABDĀR. im ÇKDra. (auch °शुपुडी). RĪĀN. 5, 75. = इन्द्रवारुणी NIGH. Pr.
 कृस्तिश्यामाक m. eine Hirsenart KĀRAKA 1, 27. RĪĀVALLABHA im ÇKDra.
 कृस्तिमूत्र n. ein über Elefanten handelndes Sūtra MBh. 2, 255.
 कृस्तिसेन m. N. pr. eines Fürsten ÇĀTR. 14, 97.
 कृस्तिसेना f. N. pr. eines Flusses MBh. 6, 327 (VP. 182).
 कृस्तीन s. अन्तर्हस्तीन.
 कृस्तेकार (कृस्ते loc. von कृस्त + 1. कार) an die Hand nehmen (ein Mädchen) so v. a. heirathen P. 1, 4, 77. VOP. 15, 5.
 कृस्तेकारण n. das Heirathen ÇABDĀRTHAK. bei WILSON.
 कृस्तेगृह्य absol. = कृस्तगृह्य an der Hand fassend v. 1. im gaṇa मयूरव्यंजनकादि zu P. 2, 1, 72. R. 7, 37, 5, 30.
 कृस्तेबन्ध m. = कृस्तबन्ध P. 6, 3, 13, Schol.
 कृस्तीदक (कृस्त + उ°) n. in der Hand gehaltenes Wasser KATHĪS. 113, 75.
 कृस्त्य (von कृस्त) adj. P. 5, 1, 98. 1) an der Hand befindlich: दश कृस्त्या अङ्गुलयः TS. 6, 1, 4, 8. KĀṬH. 33, 8. AIT. Br. 1, 19. ÇĀT. Br. 6, 2, 4, 28. — 2) was man unter der Hand hat, mit d. H. bearbeitet: ज्ञाषापो कृस्त्यमभि वावशे वः nämlich Soma RV. 2, 14, 9. — 3) was die Hand fasst: इडौ TBr. 3, 3, 8, 1. 5. — Vgl. अघि°, उभय°, मधु°, सु°.
 कृस्त्याजीव (कृस्तिन् + ज्ञा°) m. Elefantenwächter, — führer, Cornac MBh. 5, 907. — Vgl. कृस्तिजीविन्.
 कृस्त्यारोह (कृस्तिन् + अा°) m. Reiter auf einem Elefanten, Ele- VII. Theil.

phantenlenker AK. 2, 8, 2, 27. H. 762. HALJ. 2, 70. MBh. 4, 674. 5, 655. VARĀH. BRh. S. 87, 42. KATHĪS. 13, 8. 14. 82, 348. fgg. ÇĀṆK. zu KHĀND. UP. S. 81.
 कृस्त्यालुक (कृस्तिन् + अा°) n. ein best. grosses Knollengewächs MADAN. 7, 76. SUÇR. 1, 225, 3.
 कृस्त्युषभ ÇĀT. Br. 14, 6, 40, 4 nach ÇĀṆK. und Dvivedagaṅga nebst einem elefantenähnlichen Stiere: सकृत् sc. Kühe.
 कृस्त् (von 2. कृम्) URĀDIS. 2, 13. adj. (f. अा) lachend Nir. 3, 5. RV. 1, 124, 7. = मूर्ख UśĒVAL. — Vgl. रावण°.
 कृस्सनशाक m. Schaḥ Hassan Verz. d. Oxf. H. 147, a, 28.
 कृस्त्ल n. ein best. Gift = कृस्त्ल ÇABDĀR. im ÇKDra.
 कृक्व N. einer Höhle BURNOUR, Intr. 201. VJUTP. 119. — Vgl. ऊक्व.
 1. कृक्वा interj. wehe! HEM. JOGAÇ. 2, 14. कृक्वा SĪH. D. 16, 8.
 2. कृक्वा m. = काक्वा N. pr. eines Gandharva: कृक्वा ऊक्वः am Ende eines Çloka MBh. 13, 3887. 7639. so ist auch zu lesen 3, 1769 (vgl. INDRAL. 2, 14). R. 6, 83, 13. 92, 70. विश्वावमुक्त्वा ऊक्वन् R. SCHL. 2, 91, 16. Wo es das Metrum gestattet, steht überall काक्वा.
 कृक्वे interj. gaṇa चादि zu P. 1, 4, 57.
 1. कृक्व, जिक्विते DĪĀTUP. 25, 7 (गति). P. 7, 4, 76. 6, 1, 190. VOP. 10, 4, 12. जिक्वते 3. pl., अजिक्वत् 3. pl. P. 6, 4, 112. fg. जिक्वित, अकृक्वत् 3. pl., कृक्वते, अकृक्वत्, कृक्वते, कृक्वतुम्, कृक्वा P. 7, 4, 43, Schol.; partic. pass. °कृक्वान् 1) aufspringen, wegspringen vor, weichen; mit dat.: अग्रमाय वो मरुतो यातव् चै- जिक्वित RV. 8, 20, 6. 5, 32, 9. पृतरं मु निर्क्षितिर्जिक्विताम् 10, 59, 1. अत्यो न वाञ्छी मुधुरो जिक्वानः den Anlauf nehmend 3, 38, 1. जिक्वान fliegend von einem Pfeile KĪR. 13, 23. — 2) losspringen auf (acc.): यन्माजिक्वित वृषुना चन RV. 10, 49, 5. sich hinbegeben zu: अकृक्वत् ताम् NALOD. 1, 38. — अति überspringen: अतिक्रम्य RV. 1, 162, 20. TS. 2, 6, 6, 6. पूर्वामा- ऊक्तिम् TBr. 2, 1, 4, 4. PAṆĒAV. Br. 12, 11, 19. कौषीतकीनां न कश्चनातीव जिक्विते sich hervorthun 17, 4, 3. — (नदी) गिरिशिखराद्रिशिखरमति- क्राय von einem Berggipfel auf einen andern stürzend BhĪC. P. 5, 17, 8. अतिक्रम्य मदचः übertretend 4, 3, 25. mit Uebergang von 5, 24, 24. अति- कृक्वान übersprungen ÇĀT. Br. 4, 2, 8, 4.
 — अन्तु 1) nacheilen, erhaschen, einfangen: in's Wasser Gefallenes AIT. Br. 5, 11. अमितम् ÇĀT. Br. 3, 3, 2, 8. ein Ross 4, 1, 17. तमनुक्राय दाम्नापौ- म्भन् KĪṬH. 11, 4. 23, 4. संदेशेन SHAPV. Br. 3, 10. AV. 5, 18, 9. TS. 3, 2, 2, 2. 7, 1, 2, 2. PAṆĒAV. Br. 6, 1, 4. — 2) Jmd folgen, sich anschliessen, sich fügen RV. 3, 31, 17. अन्तु तत् श्रोत्रो ऽमर्त्या जिक्वत् इन्द्र देवाः 6, 18, 15. अन्वापौ अजिक्वत् ज्ञायमानम् 10, 89, 13.
 — अय्य entseilen, sich davonmachen: अय्य स्वमुहृषसो नगिज्क्विते RV. 7, 71, 1. अय्य बधिरा अकृक्वत् 9, 73, 6. अय्येडं कृक्वते तमः 10, 127, 8.
 — अभि erwischen: एत्याकाले ऽभिक्राय मुखमप्यगृह्णात् kam, fasste ihn unversehens und hielt ihm den Mund zu AIT. Br. 6, 33. पादमगृह्णात् KĪṬH. 13, 2.
 — उद् 1) auffahren, sich aufrichten, sich erheben: der Wolf RV. 1, 105, 8. Kräuter nach Regen 5, 83, 4. AV. 8, 7, 21. VS. 11, 38. उद्मयो जिक्वतो ज्योतिषा बृक्त् RV. 10, 35, 6. 142, 6. TBr. 2, 5, 4, 5. auffahren so v. a. sich aufthun: Thüren RV. 9, 5, 5. शिरसा पूयमुज्जिक्विते hebt sich mit dem Kopfe über den Jūpa hinaus KĪṬ. Ça. 14, 5, 10. — भूमज्जिक्विते

